

दहीहंडी उत्सवाकरीता स्थानिक देखरेख
समिती (Local Monitoring Committee)
स्थापन करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन परिपत्रक क्रमांक:- याचिका-२०१५/प्र.क्र.२६९/नवि-२०
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक:- ३१ मार्च, २०१६.

वाचा:- मा. उच्च न्यायालय (क्रिमिनल अपिलेट), मुंबई येथील जनहित याचिका क्र. ५६/२०१४ मध्ये
दि. ११.०८.२०१४ रोजी दिलेले आदेश.

शासन परिपत्रक:-

मा. उच्च न्यायालय (क्रिमिनल अपिलेट), मुंबई येथील जनहित याचिका क्र. ५६/२०१४
मध्ये दि. ११.०८.२०१४ रोजी दिलेल्या आदेशातील परिच्छेद क्र. ७ मध्ये राज्य शासनाने स्थानिक
देखरेख समिती (Local Monitoring Committee) स्थापन करण्याबाबत खालीलप्रमाणे निदेश दिले
आहेत:-

“We also Direct the State Government to constitute a local monitoring
committee, consisting of (a) in-charge of the police station; (b) ward officer of the
Corporation; and (c) the local elected representative or such other persons who is
respected in the said locality, provided he doesn't have any criminal record.”

२. मा. उच्च न्यायालयाच्या उपरोक्त निदेशाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रांकरीता
आयुक्त महानगरपालिका यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक देखरेख समिती
(Local Monitoring Committee) स्थापन करून अनुपालन अहवाल शासनास सादर करावा.

३. सादर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०३३०१९३४३९६२२५ असा आहे. हा आदेश
डिजिटल स्वाक्षरीने सांक्षातिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(ज. ना. पाटील)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृह, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई
- २) सर्व सन्माननीय विधानसभा/ विधानपरिषद व संसद सदस्य
- ३) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव
- ४) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव
- ५) सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ६) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक
- ७) मा. लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय
- ८) मुख्यमंत्री महोदय यांचे जनसंपर्क अधिकारी
- ९) महानगरपालिकांचे आयुक्त (सर्व)
- १०) उप सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११) नगर विकास विभागातील सर्व कार्यासने
- १२) निवडनस्ती